

नागपूर महानगरपालिका, नागपूर

(जनसंपर्क विभाग)

प्रसिद्धी पत्रक

ता. १६ ऑगस्ट २०१९

बाजीराव साखरे वाचनालयाचे लोकार्पण आज

नागपूर, ता. १६

: महाराष्ट्र शासनाच्या दलित वस्ती सुधारणा योजनेंतर्गत प्राप्त निधीमधून नागपूर महानगरपालिकेद्वारे लष्करीबाग, आवळे बाबु चौकात निर्मित बाजीराव साखरे वाचनालयाचे (ई-ग्रंथालय)

उद्या शनिवारी (ता. १७) सकाळी ११ वाजता उत्तर नागपूरचे आमदार डॉ. मिलींद माने यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे.

लोकार्पण समारंभाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार राहतील. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपमहापौर दीपराज पाडीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सत्ता पक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आयुक्त अभिजीत बांगर, नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापती शितल उगले-

तेली, बसपा पक्षनेता वैशाली नारनवरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षनेता दुनेश्वर पेठे, शिवसेना पक्षनेता किशोर कुमेरिया, वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, दुर्बल घटक समिती सभापती गोपीचंद कुमरे, आसीनगर झोन सभापती विरंका भिवगडे,

माजी महापौर प्रवीण दटके, माजी स्थायी समिती सभापती दयाशंकर तिवारी, कर व कर आकारणी समितीचे

उपसभापती सुनील अग्रवाल, नगरसेवक मोहम्मत जमाल, नगरसेविका मंगला लांजेवार, नगरसेवक संदीप सहारे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त राजेश मोहिते, आसी नगर झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, ग्रंथालय अधीक्षक अल्का गावंडे आदी उपस्थित राहतील.

लष्करीबाग येथील ३६९७.८३ चौरस मीटर मनपा शाळेच्या जागेत २२०७.१० चौरस मीटर जागेमध्ये बाजीराव साखरे वाचनालयाचे बांधकाम करण्यात आले आहे.

वाचनालयाची इमारत तीन मजली असून या ठिकाणी मुले व मुलींच्या अभ्यासाकरीता स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. याशिवाय केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीकरीता स्वतंत्र कक्षासह दोन स्वतंत्र संगणक कक्षाची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. वाचनालयामध्ये संगणक संचासह इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

बाजीराव साखरे वाचनालयाच्या (ई-ग्रंथालय) लोकार्पण

समारंभाल शहरातील ग्रंथप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.